

राज्यात औद्योगिक पायाभूत सुविधांची
निर्मिती व विकास या योजनेअंतर्गत
प्राप्त प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता
देण्याबाबत (२०२४-२५)

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,
शासन निर्णय क्र.औपासू- २०२५/ प्र.क्र.२५/ उद्योग-२
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- २० मार्च, २०२५

- वाचा :-** १) शासन निर्णय क्र. आयआयआय पॉलिसी २०१०/प्र.क्र.७६८/उद्योग-२, दिनांक २२/०२/२०१३.
२) शासन निर्णय क्र.औपासू २०१२/प्र.क्र.२३४/उद्योग-२, दिनांक २५/०२/२०१४.
३) शासन शुध्दीपत्रक क्र.औपासू-२०१६/प्र.क्र.२१९/उद्योग-२, दिनांक २०/१२/२०१६.
४) सुकाणू समितीच्या नवव्या बैठकीचे इतिवृत्त दिनांक ०३/०२/२०२३
५) शासन निर्णय क्र. औपासू-२०२२/प्र.क्र.११५/उद्योग-२, दिनांक ०९/०३/२०२३
६) उद्योग सह संचालक, उद्योग संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र. उसं/ औपासू/पायाभूत सुविधा/पार्वती
सऔव/२०२५/अ-१०२, दिनांक ०६/०२/२०२५

प्रस्तावना :

महाराष्ट्र औद्योगिक पायाभूत सुविधा निर्मिती व विकास या योजनेअंतर्गत निधी वितरीत करण्याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची ९ वी बैठक दिनांक ०३/०२/२०२३ रोजी संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये समितीने एकूण १० सहकारी औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांच्या कामांकरीता निधी मंजूर केला आहे. त्यापैकी, मे.पार्वती कॉ.ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट लि. यड्राव, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर या संस्थेच्या पायाभूत सुविधांच्या कामांकरीता समितीने रुपये १३,७६,९९,३००/- इतका निधी मंजूर केला आहे. सदर संस्थेने त्यांच्या हिश्याची २५ टक्के रक्कम (रु. ३,४४,२४,९००/-) कार्यान्वयन यंत्रणा (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) कडे जमा केली आहे. सबब, सदर संस्थेच्या कामांकरीता प्रशासकीय मंजूरी देण्याबाबतचा प्रस्ताव उद्योग संचालनालयाने त्यांच्या दिनांक ०६/०२/२०२५ रोजीच्या पत्रान्वये शासनास सादर केला आहे. सदर प्रस्तावाची तपासणी करण्यात आली असून, प्रस्तुत संस्थेच्या रुपये १३,७६,९९,३००/- एवढ्या रकमेच्या कामांकरीता प्रशासकीय मंजूरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

औद्योगिक पायाभूत सुविधा निर्मिती व विकास या योजनेअंतर्गत सुकाणू समितीने निधी वितरणास मान्यता दिलेल्या मे.पार्वती कॉ.ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट लि. यड्राव, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर या संस्थेच्या पायाभूत सुविधांच्या कामांकरीता एकूण रुपये १३,७६,९९,३०० /- इतक्या रकमेच्या कामाचे अंदाजपत्रक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सादर केले आहे. त्याचा तपशिल पुढील प्रमाणे आहे.

अ.क्र	औद्योगिक वसाहत/ समुह	पायाभूत सुविधा तपशील व कार्यान्वयन यंत्रणा	कार्यान्वयन यंत्रणाने दिलेल्या तांत्रिक मान्यतेची रक्कम (रुपये)	सुकाणू समितीने मान्यता दिल्यानुसार पायाभूत निधीतून द्यावयाची रक्कम (रुपये)
१	२	३	४	५
१	मे.पार्वती कॉ.ऑप इंडस्ट्रीयल इस्टेट लि., यड्राव, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर	1.Construction of New WBM roads - Rs 57,21,702.00 2. ReSectionig & Providing asphaltting treatment to roads- Rs 5,67,02,800.00 3.Construction of CD works - Rs 37,46,770.00 4. Providing central verge to main road - Rs 1,20,07,893.00 5. Providing erecting & commissioning LED Streetlights, along Rs 2,28,54,143.00 Total Cost- Rs.10,10,33,308.00 6.18% GST - Rs 1,81,85,995.44 Total Cost- Rs.11,92,19,303.44 7.5% Contingencies - Rs 59,60,965.172 8.5% Escalation - Rs 59,60,965.172 Total Cost- Rs.13,11,41,233.78 Say- Rs.13,1,141,200.00 9.5%ETP Rs 65,57,060.00 Total Cost Rs.13,76,98,600.00 Say- Rs.13,76,99,300.00	१३,७६,९९,३००/-	१०,३२,७४,४७५/-
कार्यान्वयन यंत्रणा : -(MIDC)				

२. सदर संस्थेच्या प्रकल्पाचे नकाशे व अंदाजपत्रकाची कार्यान्वयन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तपासणी केली असून, त्यास तांत्रिक मान्यता दिली आहे. मे.पार्वती कॉ.ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट लि. यड्राव, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर यांनी त्यांच्या हिस्स्याची २५ टक्के रक्कम कार्यान्वयन यंत्रणेकडे जमा करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, देखभाल दुरुस्तीबाबतचे हमीपत्र तसेच प्रस्तुत सुविधेचा सार्वजनिक वापर करणेबाबत हमीपत्राचा करारनामा देखील उद्योग संचालनालयाशी दिनांक ११/१२/२०२४ रोजी केला आहे. संस्थेमार्फत या योजनेअंतर्गत निधी वितरीत करण्याबाबत ज्या अटी व शर्ती आहेत त्याची पूर्तता होत असल्याने, संस्थेच्या कामांकरीता एकूण रुपये १३,७६,९९,३००/- (रुपये तेरा कोटी श्याहत्तर लाख नव्याणव हजार तीनशे फक्त) इतक्या खर्चाचे नकाशे व अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

३. प्रकल्प किंमतीमध्ये झालेली वाढ संस्थेस अनुज्ञेय राहणार नाही. वाढीव खर्च संस्थेमार्फत करण्यात यावा.

४. सदर प्रशासकीय मान्यता ही सुकाणू समितीच्या दिनांक ०३/०२/२०२३ रोजी झालेली दहाव्या बैठकीमध्ये समितीने दिलेल्या मान्यतेनुसार तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र.औपासू-२०१२/ प्र.क्र.२३४/ उद्योग-२, दि.२५/०२/२०१४ मधील परि. ६ नुसार देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून देण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२५०३२०१७४०३६०११० असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने स्वाक्षीकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(अजित सासुलकर)

उप सचिव (उद्योग), महाराष्ट्र शासन

प्रति,

१) महालेखापाल, महाराष्ट्र-१(लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षण), मुंबई.

- २) महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षण), नागपूर.
- ३) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
- ४) निवासी लेखा परीक्षण अधिकारी, मुंबई.
- ५) विकास आयुक्त(उद्योग), उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई-४०० ०३२.
- ६) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
- ७) मुख्य अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
- ८) मे.पार्वती कॉ.ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट लि. यड्राव, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
- ९) मुख्य लेखाधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
- १०) वित्त विभाग (कार्यासन अर्थसंकल्प-१४/ व्यय-१६), मंत्रालय, मुंबई.
- ११) अवर सचिव (प्रशासन-१), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १२) निवडनस्ती (उद्योग-२)